

September 7,2020

To,
Dept of Corporate Services (CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement- 38th Annual General Meeting.

Ref: Scrip Code: BSE - 506186

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the 38th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, September 29, 2020 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.galaxycloudkitchens.in

Kindly acknowledge the same.

For Galaxy Cloud Kitchens Limited

Suchita Rajput Company Secretary

Encl: a/a

Tel: 022 2803 9405 Email: investors@galaxycloudkitchens.in Website: www.galaxycloudkitchens.in

ule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

to enable the Company to give effect for such conversion.

mentioned below:

Place: Mumbai

FORM NO. INC-25A

Advertisement to be published in the newspaper for conversion

of Public Company into a Private Company

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and

n the matter of M/s LIZER TECHNOLOGIES LIMITED having its registered office a

Notice is hereby given to the general public that the company intending to make

an application to the Central Government under Section 14 of the Companies Act

2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited

Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary Genera

Meeting held on 28th August, 2020 at 11:00 AM at the Registered Office of the Company at 124, 12th Floor, Free Press House, 215, Nariman Point Mumbai 400021

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status o

the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his

objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds

of opposition to the concerned Regional Director, Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this

notice with a copy to the applicant company at its registered office at the address

Applican

Vishal Ashok Ramsinghan

215 Nariman Point, Mumbai 400021

Registered office: 124 12th Floor, Free Press House

Managing Directo

DIN: 01257790

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Mumbai Region

124, 12th Floor, Free Press House 215, Nariman Point Mumbai 400021

jistered Office: 202 2nd Floor Termin 75 Nehru Road Vile Parle East Mumbai 400099 CIN: L16002MH1974PLC017734 NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 33 of the LODR 2015

intered into with the Stock Exchange that a meeting of the Board of Directors of the Company shall be held on Saturday, 12th September 2020 at 4.00 p.m. at the office of the Company at Camel House, Nashik-Pune Road, Nashik to consider and to take on record the un-audited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

FOR SINNAR BIDI UDYOG LIMITED Pratiksha Shah

SUDAL INDUSTRIES LIMITED

CIN:L21541MH1979PLC021541

Read. Office: A-5. M.I.D.C. Ambad Industrial Estate.

Mumbai-Nashik Highway, Nashik – 422010. Tel No.: 022-6636200, Fax No.: 022-22022893 Website: www.sudal.co.in Email id: mvashar@sudal.co.in Email id: mvashar@sudal.co.in Email id: mvashar@sudal.co.in Emailtimashar@sudal.co.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday 14th September 2020at Mumbai, inter alia, to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the forty-eight hours after the conclusion of Board Meeting convened for considering and approving Un-audited Financial results for the quarter ended 30th June, 2020

The details are also madeavallable on the website of the Company i.e www.sudal.co.in and the website of BSE Limited i.e. www.bseindia.com.

Company Secretary Date: 5th September 2020 Place: Nashik

Place: Mumbai Date:07thSeptember, 2020

IND-AGIV))

IND-AGIV COMMERCE LTD Regd. Office: Office No. 9 to 12, Kanara Business Centre, Laxmi Nagar Off Andheri-Ghatkoper Link Road, Ghatkopar (East), Mumbai-400075, - 25003492/93. Email: Info@agNavit.co Web: www.agivavit.com. CIN: L32100MH1986PLC039004

NOTICE

Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th Sept. 2020 at 05:00 p. m. at the registered office of the Company among other things to conside and take on record the following;

1.The Standalone and Consolidated Un

audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2020. 2 Extension for Annual General Meeting for the F.Y. 2019-20 due to CoVID-19 Pandemic. 3.Any other business, if any, with the sion of chairman of the meeting.

By Order of the Board

For IND- Agiv Commerce Ltd. Place: - Mumbai Lalit Chouhan Date: -05/09/2020

VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED **V**Veto

CIN: L31401MH2007PLC171844 CIN: L31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building,
New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058

Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme,
Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajastha

Phone: 141-6667750 Website: www.vetoswitchgears.com

E-mail: cs@vetoswitchgears.com

NOTICE OF BOARD MEETING

INITIAD DESCRIPTION

In compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, the September 14**, 2020 at 03:00 P.M. at 4** Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-30218 inter alia to consider, approve and take on record Consolidated and Standalone Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended on 30** June, 2020. Further, as per Code of Conduct for trading by Insiders, under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, Trading Window for dealing in the shares of the Company for persons specified under the Code, is closed since 1st July, 2020, Wednesday onwards. The Trading Window shall remain closed upto 48 hours after the aforesaid Board Meeting i.e. upto 16th September, 2020, Wednesday (both days inclusive).

For further details investors may also refer to the website www.vetoswitchgears.com,

For further details investors may also refer to the website www.vetoswitchgears.com, www.nseindia.com For Veto Switchgears and Cables Limited Sd/

Place: JAIPUR Date: September 05th, 2020 Akshay Kumar Gurnar

Chiplun Branch: Ayesha B Complex, Bazarpeth, Chiplun, Dist र्वक ऑफ इंडिया BOIgiri - 415605 (Maharashtra) Email: Chiplun.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

(For immovable property) The undersigned being the authorized officer of Bank of India, Chiplun Branch, Chiplur under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of ecurity Enforcement of Security Interest Act,2002 and in exercise of powers confe under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rule 2002 Issued a demand notice dated 06.02.2020 calling upon the borrower Mrs. Lata Dhananjay Lotankar, Flat No. 106, "Vashishthi", 1st Floor, A1 Wing, Sagar Sahjeevan Sankul, Kaviltali, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Pin - 415605 to repay the amount mentioned in the notice being Rs. 13,45,566/- (Rupees Thirteen Lakhs Forty Five Thousand Five Hundred Sixty Six

in 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the Public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on them under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 3rd day of September, 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the Property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Chiplun Branch, Chiplun for an amount of Rs. 13,45,566/- (Rupees Thirteen Lakhs Forty Five Thousand Five Hundred Sixty Six) and interest the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of, Extension of Equitable Mortgage of esidential Flat No.106, "Vashishthi" admeasuring 892 Sq Ft. bearing Survey No. 88/(1/2), 89/1, 89/2, 89/3, 78/(1/2)6 and more particularly known as - Flat No. 106, 1st Floor, A1 Wing, "VASHISHTI", Sagar Sahjeevan Sankul, Kaviltali, Behind Bandal High School, Tal. - Chiplun, Dist. - Ratnagiri, Chiplun - 415605. (in the name of Mrs. Lata Dhananjay Lotankar), within the - SRO - Chiplun and **Bounded as** :- North : Flat No. 105, South : Bandal High School - Rahul Garden Road, East : Internal Road, West : Flat No. 107, Above: Flat No. 207, Below: Parking.

Date: 03.09.2020, Place: Chiplun, Dist. Ratnagiri Authorised Officer, Bank of India

DHANLAXMI COTEX LTD.

CIN: L51100MH1987PLC042280 Regd. Off: 285, Chatrabhuj Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai - 400002 Tel No: 022-66228050 | Email Id: dcotex1987@gmail.com | Website: www.dcl.net.in **NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled be held on Monday,

14th September, 2020 at 03:30 p.m., at registered office inter-alia to consider and adopt Unaudited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30th June, 2020.

This information is available on the website of the Company at www.dcl.net.in a well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

Mahesh S. Jhawai

(Whole Time Director) Place: Mumbai

s ऑफ़ इंडिया **BOI** 🤊

Date: 06-09-2020

Chiplun Branch : Avesha B Complex, Bazarpeth, Chiplun, Dist Ratnagiri - 415605 (Maharashtra)

Email: Chiplun.Ratnagiri@bankofindia.co.in **POSSESSION NOTICE**

ereas, *(For immovable property)* The undersigned being the authorized officer of Bank of India, Chiplun Branch, Chiplur under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rule,2002 Issued a demand notice dated 06.02.2020 calling upon the borrower M/s. Unique Marketing (Prop. Mrs. Lata Dhananjay Lotankar, Flat No. 106, "Vashishthi", 1st Floor, A1 Wing, Sagar Sahjeevan Sankul, Kaviltali, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Pin - 415605 to repay the amount mentioned in the notice being Rs. 50,01,676/- (Rupees Fifty Lakhs One Thousand Six Hundred Seventy Six) within 60 days from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the rower and the Public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described berein below in exercise of powers conferred on them under Section

13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 3rd day of September, 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the Property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Chiplun Branch, Chiplun for an amount of Rs. 50,01,676/- (Rupees Fifty Lakhs One Thousand Six Hundred Seventy Six) and interest there

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of, Extension of Equitable Mortgage of Residential Flat No.106, "Vashishthi", admeasuring 892 Sq. Ft. bearing Survey No. 88/(1/2), 89/1, 89/2, 89/3, 78/(1/2)6 and more particularly known as - Flat No. 106, 1st Floor, A1 Wing, "VASHISHTI", Sagar Sahjeevan Sankul, Kaviltali, Behind Bandal High School, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Chiplun - 415605 (in the name of Mrs. Lata Dhananjay Lotankar), within the - SRO - Chiplun and **Bounded as :-** North : Flat No. 105, South : Bandal High School - Rahul Garden Road, East : Internal Road, West : Flat No. 107, Above : Flat No.

Date : 03.09.2020, Place : Chiplun, Dist. Ratnagiri Authorised Officer, Bank of India

Chiplun Branch: Ayesha B Complex, Bazarpeth, Chiplun, Dist. क ऑफ़ इंडिया **BOI-**bank of India **BOI-**Ratnagiri - 415605 (Maharashtra) Email : Chiplun.Ratnagiri@bankofindia.co.in POSSESSION NOTICE (For immovable property)

The undersigned being the authorized officer of Bank of India, Chiplun Branch Chiplun under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interes (Enforcement) Rule 2002 Issued a demand notice dated 08.04.2020 calling upon the borrower Mr. Mahendra Eknath Tupe, Flat No. 6, Paradise Apartment, First Floor, Deolwadi Valope, Chiplun, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Pin - 415605 to repay the amount mentioned in the notice being Rs. 7,15,256/- (Rupees Seven Lakhs Fifteen Thousand

Two Hundred Fifty Six) within 60 days from the date of receipt of the said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the ower and the Public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred or hem under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 4th day of September, 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the Property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Chiplun Branch, Chiplun for an amount of Rs. 7,15,256/- (Rupees Seven Lakhs Fifteen Thousand Two Hundred Fifty Six) and interest thereor

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of, Equitable Mortgage of Residential Flat No. 6, Paradise Apartment admeasuring 575 Sq. Ft. bearing Survey No. 67 (E3) 5/3 and more particularly known as - Flat No. 106, Paradise Apartment, First Floor, Deolwadi Valope, Chiplun, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Chiplun - 415605, within the Limit of Valope Grampanchayat and SRO - Chiplun and Bounded as :-

North: Flat No. 08, South: Stair Case, East: Open Space, West: Flat No. 05. Date : 04.09.2020, Place : Chiplun, Dist. Ratnagiri Authorised Officer, Bank of Indi

Email: Chiplun.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE (For immovable property)

under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section

13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rule,2002 Issued a demand notice dated 06.02.2020 calling upon the borrower M/s. Pratik Enterprises (Prop. Mr.

Dhananjay Kashinath Lotankar, Flat No. G 2, Ground Floor, Rahul Garden, Building No. 2, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Pin - 415605 to repay the amount mentioned in the notice being

Rs. 58,31,978/- (Rupees Fifty Eight Lakhs Thirty One Thousand Nine Hundred Seventy Eight) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower

and the Public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under Section

the Property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Chiplun Branch, Chiplun for an amount of Rs. 58,31,978/- (Rupees Fifty Eight Lakhs

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of, Extension of Equitable Mortgage of Residential Flat No. 106, "Vashishthi" admeasuring 892 Sq. Ft. bearing Survey No.

88/(1/2), 89/1, 89/2, 89/3, 78/(1/2)6 and more particularly known as - Flat No. 106, 1st Floor, A1 Wing, "VASHISHTI", Sagar Sahjeevan Sankul, Kaviltali, Behind Bandal High

School, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri, Chiplun - 415605 (in the name of Mrs. Lata Dhananjay Lotankar, Guarantor), within the - SRO - Chiplun and **Bounded as** :- North :

Flat No. 105, South: Bandal High School - Rahul Garden Road, East: Internal Road, West: Flat No. 107, Above: Flat No. 207, Below: Parking.

All that part and parcel of the property consisting of, Extension of Equitable Mortgage of 1. Residential **Flat No. G-2**, Ground Floor, Rahul Garden admeasuring 945 Sq Ft Bearing

S. No. 77 Hissa No. 1A2 & 2A and more particularly known as - Flat No. G-2, Groun

Floor Garden, Building No. 2, Chiplun - 415605, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri (in the name

of Prop. Mr. Dhananjay Kashinath Lotankar), within the - SRO - Chiplun and **Bounded** as :- North : Internal Road there after Bldng. No. 4, South : Open Space in Campus, East

Open Space in Campus, West: Open Space in Campus, Above: Flat No. 03, Below

St/-Date : 03.09.2020, Place : Chiplun, Dist. Ratnagiri Authorised Officer, Bank of India

Thirty One Thousand Nine Hundred Seventy Eight) and interest thereon

13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 3rd day of September, 2020. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with

The undersigned being the authorized officer of Bank of India, Chiplun Branch, Chiplun

Chiplun Branch: Ayesha B Complex, Bazarpeth, Chiplun, Dist. Ratnagiri - 415605 (Maharashtra).

RBLBANK

RBL Bank Limited CIN: L65191PN1943PLC007308

For Sudal Industries Limited

MukeshAshar Whole-time Director& CFO DIN: 06929024

Place: Mumba Date:07th September, 2020

Regd. Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416 001
Tel.: +91-231-6650214 | Website: www.rblbank.com
NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES
Notice is hereby given that the share certificate(s) of RBL BANK LIMITED for under mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the

Regd. Folio No.	Name of the Shareholder	NEED TO SEE TO		Distinctive Nos. From To
0011153	MRS. DAULATBI ABDULSATARRIKIBDAR	500	12121	111046547-111047046
0003011	KABURE RAMESH ASHOK	2880	1464	3969571-3972450
0001392	NARADE BALU SAKHARAM-Deceased	300	421	716131-716430
state state	GANAPATI BALU NARADE-Applicant	******		Na Val Moderd
	Folio No. 0011153 0003011 0001392	Folio No. Name of the Shareholder 0011153 MRS. DAULATBI ABDULSATARRIKIBDAR	Folio No. Name of the Shareholder Shares 0011153 MRS. DAULATBI ABDULSATARRIKIBDAR 500 0003011 KABURE RAMESH ASHOK 2880 0001392 NARADE BALU SAKHARAM-Deceased 300 GANAPATI BALU NARADE-Applicant 300	Folio No. Name of the Shareholder Shares Nos. 0011153 MRS. DAULATBI ABDULSATARRIKIBDAR 500 12121 0003011 KABURE RAMESH ASHOK 2880 1464 0001392 NARADE BALU SAKHARAM-Deceased 300 421 GANAPATI BALU NARADE-Applicant 421 421

Any person who has / have claim (s) in respect of the said security (ies) should lodge such claim (writing with Registrar & Transfer Agent of the Bank viz. LINK INTIME INDIA PVT. LTD., 247 Par C-101, 1st floor, L. B. S Marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 within 7 (seven) days from this date else the Bank will proceed to issue duplicate certificate without further intimation

AV SPEAKS

"Liked. Shared.

Commented.

Respected."

Place: MUMBAI

AUTHORISED SIGNATORY

FOR RBL BANK LIMITED

PUBLIC NOTICE is hereby informed that my clients

Pradeep Vasant Sachde S/o Shri. Vasant Shiv Ji Sachde, Pratima Pradeep Sachde Shri. Pradeep Vasant Sachde R/o currently residing C-1, Flat no. 1 Kendriva Vihar, Sector 11, Kharghar Raigarh - 410210 (Maharashtra) have hereby disowned their son Jugal Sachde age 30 years, from their movable & immovable properties because he is out of their control since last four years they will not be responsible for their son Jugal's action & commitments Vijay Kumar (Advocate) 9828551561

PUBLIC NOTICE

THIS NOTICE is being given to the public at lar to inform them that our client has agreed to urchase the residential premises particularly described in the Schedule hereunder (hereinafter collectively referred to as "the Premises") owned by Mrs. Saroj Jagadish Mathkar and Mr. Jagadish Vinayak Mathkar. Any person/s having any claim against or to the abovementioned Premises or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge gift, trust, maintenance, possession, tenance heritance, lease, leave and license, lien of otherwise howspever are hereby requested to nake the same known in writing alongwith the supporting documents to the undersigned a the below mentioned address within a period o 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which it shall be construed that there does not exist any such claim and/or the same shall be construed as having beer non-existent/waived/abandoned, and our clients shall proceed to complete the transaction

SCHEDULE Flat No. B-602 admeasuring 735 sq. ft. carpet area on the Sixth Floor of the building known as Raiat Dhavalgiri Co-operative Housing Society nited situate and lying at land bearing C.T.S No. 282 Village Vile Parle, Mumbai Suburbar District falling within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, K-East Ward at Shahaji Raje Marg, Vile Parle (East), Mumbai 400057 alongwith 10 Shares bearing Distinctive Nos. A/0441 to A/0450 under Share Certificate No. A/045 and 5 Shares bearing Distinctive Nos. 186 to 190 under Share Certificate No. 38 of the Rajat Dhavalgiri Co-operative Housing Society Limited and alongwith other rights and Dated this 07th day of September, 2020.

For M/s. Divekar Bhagwat & Co. Advocates & Solicitors

Address: 202-203, 2nd Floor, Maruti Mansion, 17, Raghunath Dadaji Street, Fort, Mumbai 400 001.

PUBLIC NOTICE

This is to notify to the public that Ws. Lynx Automotive (Mr. Nizamuddin Abdul Husain Sayed, S/o. Abdulhusain Murad Ali Shaikh having their office at 507, E1, Kailas Esplanade, LBS Marg, Ghatkopar (West) Mumbai, Maharashtra-400086, posing themselves as representatives/agents ssociates of Rigueza Group of Compani (and its associated/group companies), wit ulterior motive to earn wrongful gain and/o cheat various automobile buvers/ investo and unauthorizedly using the name trademark, domain name and logo o Riqueza Group of Companies with a view to tarnish the image and reputation of Riqueza Group. We wish to caution the genera public that Riqueza Group (and its associate group companies) have neither appointed nor authorized any person or agency to offer any vehicle deals or act on our behalf or use the name, trademark and logo/websites Riqueza Group also informs the public in eneral that there is no concem/connection of Riqueza Group of Companies with Maruti Automotive flood affected vehicles at Panve location. The public in general are also advised not to fall prey to such fraudulent ctivities. Riqueza Group of Companie (and its associated/group companies) bean no responsibility for amounts being deposited /withdrawn therefrom in response to such Offers. Anyone dealing with such individuals/company would be doing so at his/her own risk and the Riqueza Group of Companies or its associated/group companies will not be held responsible for any loss or damage suffered by such individuals/company, directly or indirectly.

Riqueza Group of Companies A-802, Shelton Sapphire Plot no. 18-19, Sector-15, CBD Belapur Navi Mumbai. Date: 07.09.2020

V.R.WOODART LIMITED Regd.Off.: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar Mumbal - 400066 CIN No. L51909MH1989PLC138292, Website: www.vrwoodart.com E-mail: investors@vrwoodart.com, Tel.: 022-43514444

_		Lakhs except EPS data Year Ended		
Particulars	Quarter Ende 30.06.2020 31.03.2020 Unaudited Audited		30.06.2019 Unaudited	March 31, 2020 Audited
Total Income from Operations	-	-	-	-
Net profit/ (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(2.46)	(2.59)	(2.05)	(9.83)
Net profit/ (Loss) for the period before Tax (After Exceptional items)	(2.46)	(2.59)	(2.05)	(9.83)
Net profit/ (Loss) for the period after Tax and Exceptional items)	(2.46)	(2.59)	(2.05)	(11.73)
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.46)	(2.59)	(2.05)	(11.73)
Equity Share Capital (Face value Rs.10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18
Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	(1,636.70)
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each)				73 39 10
Basic:	(0.02)	(0.02)	(0.01)	(0.08)
Diluted:	(0.02)	(0.02)	(0.01)	(80.0)

. The above unaudited financial results of the Company for the guarter ended June 30, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on September 04, 2020. The Statutory Auditors have carried out a limited review of the results for the quarter ended June 30, 2020 and furnished their report thereon.

The audited financial results for the three months ended March 31, 2020 are the balancing

figures between the audited figures for the full financial years then ended and the publish year to date reviewed figures upto the third quarter of the respective financial years.

In March 2020, the World Health Organisation declared COVID-19 to be a pandemic.
Consequent to this, Government of India declared a national lockdown on March 24, 2020,
The Company has ceased to carry any business activity since 2011. Hence there has been
no impact of the same on the business activities of the Company and as per current scenario
the Company does not expect any impact arising out of COVID 19 pandemic.

The figures for the previous quarter /year have been regrouped/ reclassified wherever

necessary, to make them comparable For V.R.Woodart Limited Sanjay Anand (Director) Date: September 04, 2020

SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED

CIN: L63010MH1994PLC077890 Registered Office: Shreeji Krupa, Plot No. 107, Sector No. 19 C. Vashi.

Navi Mumbai- 400705 | Phone: (022) 40746666/40746600 Website: www.shreejitranslogistics.com | Email: info@shreejitransport.com

NOTICE OF THE 26" ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting ('AGM') of the Members of Shreeji Translogistics Limited ('the Company') will be held on Tuesday, 29" September, 2020 at 4.30 p.m. through Video Conferencing('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of the 26th AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the AGM will be convened through VC/ OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and rules made thereunder; provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular dated 5th May, 2020 read with General Circulars dated 8th April, 2020 and 13th April, 2020 issued by Ainistry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') read with Circula dated 12th May, 2020 issued by SEBI ('SEBI Circular').

In accordance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 26th AGM and the Annual Report for the financial year 2019-20 have been sent in electronic mode to the Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The electronic dispatch of Notice of the AGM and Annual Report to Members has been completed on 5th September, 2020. The said Notice of AGM and Annual Report will also be available on the Company's website www.shreejitransiogistics.com, website of BSE Limited at www.bseindia.com and website of National Securities Depository Limited (NSDL) at

Closure of Register of Members and Share Transfer Books Pursuant to Section 91 of the Act read with the Rules framed thereunder and Regulation 42 of

Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 22nd September, 2020 to Tuesday, 29th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. E-voting information

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Members are provided with a facility to cast their votes electronically, in respect of all resolutions set forth in the Notice of AGM,through 'remote e-voting facility' before the AGM and 'e-voting facility' during the AGM. The Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed procedure and instructions for remote e-voting and e-voting during the AGM have been provided in the Notice of AGM.

The remote e-voting period commences on Saturday, 26th September, 2020 at 9.00 a.m. and ends on Monday, 28th September, 2020 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The facility for e-voting, shall also be made available to the Members attending the AGM

through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting through the Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. **Tuesday**, 22nd

September, 2020,can also cast their vote through the e-voting facility. Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote evoting or e-voting during the AGM.

Manner of registering/updating email IDs:
The Members of the Company, who have not registered/ updated their email IDs, are

Place · Mumbai

Date: 5th September, 2020

requested to register /update the same with their respective Depository Participant(s). The Members who have any queries or issues regarding the e-voting, may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available on www.evoting.nsdl.com under download section or contact on toll free number 1800-222-990 or send a request to Ms. Soni Singh or Mr. Anubhav Saxena at evoting.nsdl.co.in.

For Shreeii Translogistics Limite

Chanda Kanojiya Company Secretary and Compliance Officer

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED CIN:L15100MH1981PLC024988

Registered Office: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (East), Mumbai - 400072. Email: investors@galaxycloudkitchens.in/ Website: www.galaxycloudkitchens.in

NOTICE OF 38™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Tuesday, September 29, 2020 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, general circulars issued by Ministry of Corporate Affairs viz. circular no. 14/2020 dated April 08, 2020, circular no. 17/2020 dated April 08, 2020, circular no. 17/2020 dated April 13,2020 and circular no. 20/2020 dated May 05, 2020 read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated May 12, 2020. In compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder, as mended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the remote e-voting facility to members to cast their vote electronically throughelectronic voting system of National Depository Services Limited ("NSDL")

emotee-voting"). All members are informed that . All the businesses as stated in the notice of AGM may be transacted through voting by

electronic means: The remote e-voting period shall commence on Saturday, September 26, 2020 at 9:00 a.m. and will end on Monday, September 28, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafte

. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 22, 2020.

. The persons who acquire shares and become members of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. September 22, 2020 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the notice of AGM and on website of NSDL https://www.evoting.nsdl.com

 In case of any queries relating to e-voting, members/beneficial owners may contact NSDLthrough sending e-mail to evoting@nsdl.co.in or call at 1800-222-990. The members may note that:

 Once the members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast The person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM.

Electronic copies of the Notice convening 38 AGM, procedure and instruction for e-voting (before and at AGM) and participating in 38 AGM and the Annual Report 2019-20

have been sent to the Members, whose e-mail ids are registered with the Company Depository(ies). If you have not registered your email address with the Company/Depository(ies), yo

may follow the below instructions for obtaining the login details for e-voting: Physical Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company,

TSR Darashaw Consultants Private Limited at Csg-KYC@tsrdarashaw.com providing folio no., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.

Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demate account, as per the process advised by your DP.

The Annual Report along with the Notice is also available on the Company's website at www.galaxycloudkitchens.in, websites of stock exchange at www.bseindia.com and or ebsite of NSDL at www.evoting.nsdl.com.

For Galaxy Cloud Kitchens Limited Suchita Rajput

Place: Mumbai Date : September 5, 2020

Company Secretary

bsindia bsindia

www.business-standard.com

Business Standard

Insight Out

To book your copy, call 022-40275432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

WVeto

राधानगरीतून ४००, अलमट्टीतून ४१८३९ क्युसेक विसर्ग सूरू

कोल्हापूर, दि.६ (हिंदुर-थान समाचार) राधानगरी धरणात दलघमी 558.638 गणीसाठा आहे. आज प्तकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी **ं**गरणातून ४०० तर अलमट्टी धरणातून ४१८३९ क्यूसेक गण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, गटगाव मध्यम प्रकल्प, ज्ञासारी मध्यम प्रकल्प, नुळशी मोठा प्रकल्प व चेकोत्रा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. **गंचगंगा नदीवरील-** रूई त्र इचलकरंजी असे एकूण २ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना थरणात १०२.७७० टीए**म** भी तर अल्लमही धरणात १२३.०८१ टीएमसी इतका गणीसाठा आहे.

My client MRS. ANITA G. RASTOGI the owner of the flat No.502. 5th floor, Om Sai Suvidha, Kanakia, Mira Road (E), Dist. Thane 401107 has lost somewhere Original's of her 3 documents (I) 1st chain agreement Registration No. TNN-4/10931/2006 dated 29/12/2006 executed by M/S OM SAI BABA CONSTRUCTION and MAINTA I. DUBEY & ROHIT H. DUBEY (II) 2nd Chain Agreement Registration No. TTN-10/1054/2010 dated 17/09/2010 by MAMTA H. DUBEY & ROHIT H. DUBEY and ANITAG. RASTOGI (III) Share certificate No. 22 in respect of aforesaid flat. I hereby give the notice to the general public on behalf of my client and request that if anyone finds the aforesaid documents or having any claim of any nature in respect of the said flat, to make the same known in writing to me within 44 days from the publication of this notice together with all relevant documents in support of his / her / their claim, falling which it would be presumed that there is no claim of anyone in respect thereof and or whatever claim if any, has been waived off.

Place : Mira Road, Date : 07/09/2020 Adv. Shaukat Ali Shaiki

Adv. Shaukat All Gliahii, Shop No.14, New Star Crystal CHS Ltd., Beside Kanakia Police Station, Mira Road (E), Dist-Thane 401107

सिन्नर बिडी उद्योग लिमिटेड

रजि. ऑफिस : २०२, २ रा मजला, टर्मिनल ९ ७५ नेहरू रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००९९ CIN-L16002MH1974PLC017734

Email- investor@sinnarbidi.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, स्टॉक

एक्सचें जंशी केलेल्या रेग्यूलेशन ३३

(एल. ओ. डी. आर. २०१५) नुसार

३० जुन, २०२० रोजी सपलेल्या त्रैमासिकाचे

हिशोब तपासणी न झालेले आर्थिक निष्कर्ष

रेकॉर्डवर घेण्यासाठी कपनीच्या संचालक

मंडळाची सभा शनिवार दिनांक १२ सप्टेंबर.

२०२० रोजी दुपारी ४-०० वाजता कंपनीच्या

कॅमल हाऊस, नाशिक-पुणे रोड, नाशिक

दिनांक : ५ सप्टेंबर, २०२०

PUBLIC NOTIC

This is to inform to the general public at large that the original

Chain Document / Agreement

Sthapatya Pvt Ltd., (refered as

builder) And Mr. Maknojia Sultanali

Rajab Dadu and Mr. Maknojia Shaukatali Rajab Dadu (refered as

first purchaser) And Shri Pyaral Kasam Noorji Manesiya (referd as

second purchaser) And Mr. Zulfikar Kasam Karedia (refered

as third purchser) of Flat No. 04, Bldg. No. A/08, Rhea CHSL,

Vaishali Nagar, Off SV Road, Jogeshwari (West),Mumbai-102.

has been Lost / Misplaced during

travelling in Auto Rickshaw between Jogeshwari Station

If anybody found may please contact / inform to Mr. Zulfikar

Kasam Karedia (Mobile

9106272400) Or to the Society

Place: Mumbai Date: 07/09/2020

PUBLIC NOTICE

Public Notice is issued on behalf of m

client MR. DILIP RAMANLAL SHAH,

son and heir of Late MRS. HERABEN

RAMANLAL SHAH, residing at Flat No.

8-B/14, Eltee Geejay Co.Operative

Housing Society Ltd., Eltee

Apartments, Saibaba Nagar, off S.V

Road, Borivali (West), Mumbai- 400092

The said Heraben Ramanlal Shah

(mother of my client, Mr. Dilip Ramanlal

Shah) was owner of Flat No. 8-B/14

Eltee Geejay Co.Operative Housing

Society Ltd., Eltee Apartments, Saibaba

Nagar, off S.V. Road, Borivali (West),

Mumbai- 400092, hereinafter called the

said Flat and she was bonafide member

of Eltee Geejay Co.Operative Housing

Society Ltd., and holding fully paid up five

shares of Rs. 50/- each bearing

Distinctive Numbers from 156 to 160

(both inclusive) under Share Certificate

No. 32. The said Mrs. Heraben Ramanlal

If any person/s or financial institution

bank has/ have any claim by way of

inheritance, gift, mortgage, trust or

claiming in any other manner in respect of

the said Flat through the deceased, may

sent their claim/s with documentary

evidence to the undersigned within 15

days from the date hereof at my address

at JAGDISH TRYAMBAK

DONGARDIVE. Advocate and Notary

(Govt. of India), Plot No. AD-232, Room

No. 18, Shree Mangal CHS. Ltd., Gorai-

Advocate Jagdish Tryambak Dongardive

Date: 07/09/2020

2, Borivali (West), Mumbai-400092.

Shah died on 18.12.2018 at Mumbai

Office / Oshiwara Police Station.

(West) to Vaishali Nagar,

between M/s. Vijay

सिन्नर बिडी उद्योग लि. करिता

सही/-

प्रतिक्षा शाह

४२२०११ कार्यालयात होणार आहे.

ठिकाण : नाशिक

Copies

has been waived off.

Public Notice

कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत २९ सप्टेंबर,२०२० मंगळवार रोजी दुपारी ३.०० वा. (भा प वे) घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयदारे (एमसीए) दारे जारी जनरल सर्क्यलर नंबर २०२० १४ २०२०, १५/ २०२० आणि सेबी द्वारे जारी सर्क्युलर नंबर सेबी / एचओ/ सीएफडी / सीएमडी१ /सीआयआर / पी / २०२० /७९ (यानंतर एकत्रित "सर्क्युलर असा उल्लेख) च्या अनुपालनात कंपन्यांना व्हीसी मार्फत एजीएम घेण्याची परवांगी देण्यात आली आहे. कंपनीच्या २४ व्या वार्षिक अहवालासह सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनीचे रेजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजन्ट / डेपोसिटोरी पार्टीसिपंटकडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठवण्यात आली आहे कंपनीच्या सर्व भागधारकांना डेपोसिटोरी/ आरटीए कड़े त्यांचे ई-मेल आयड़ी अपडेट करण्यासाठी विनंती करण्यात येढ़ आहे. ही कागदपत्रे कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत : www.chemtechvalves.com, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट म्हणजेच, बीएसई लिमिटेड www.www.bseindia.com वर.

. हंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि वेळोवेळी सुधारित सेबी (एलओडीआर) रेगुलेशन, २०१५ नुसार याद्वारे ही

सर्क्यलर आणि कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि नियम 20 चे कंपनीज (मानजमेंट आणि ऍडिमन्सटेशन रूल्स २०१४ च्या अनपालनात खालील तपशील सादर करण्यात येत आहे:

डलेक्टॉनिक मतदाने व्यवहार करता येईल. बी) सूचना पाठविणे पूर्ण झाल्याची तारीख आहे ५ सप्टेंबर, २०२०

सी) प्रत्यक्ष किंवा डिमेंट स्वरूपात शेअरस धारण केलेल्या सभासदांसाठी कट ऑफ तारीख २२ सप्टेंबर, २०२० आहे त्यांना एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या कामकाजावर एनएसडीएल द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवे मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याच्या सुविधांचा प्रस्थाव दिला आहे. दूरस्थ ई-मतदानाची माहिती एजीएमच्या .. मचनेसह सभासटांना पाठितिप्रयात आली आहे

सोमवार २८ सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी x`५.०० वा. (भा .प्र. वे) संपेल.

.. पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

, , , रजिस्टरमध्ये नाव नोंदवले गेले असेल त्या सदस्याला फक्त रिमोट ई-मतदान तसेच सामान्य मतदानाची सुविधा मेळण्याचा अधिकार असेल

, परून https://<u>www.evoting.nsdl.com</u> येथे एनएसडीएल द्वारे पुरविलेली एजीएमची लाईव्ह वेबसाईट पाहून किंवा व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल.

त्र्या एजीएमवर ई-वोटिंगद्वारे सर्व ठरावांवर मतदान करू शकतात. . आय) कंपनीने ई-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी श्री. श्रीराम इमरते (सीओपी:

www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्त्यांच्या मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोक फ्री क्रमांकावर १८००-२२२-९९० वर कॉल करू शकता. किंवा ०२२-२४९९४५५ वर श्री.सागर घोसाळकर, सहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल किंवा <u>sagar.ghosalkar@nsdl.co.in</u> किंवा evoting@nsdl.co.in या ईएनएसडीएल वर एनएसडीएल च्या वरिष्ठ व्यवस्थापक पल्लवी म्हात्रे यांना निवेदन पाठवा. iallavid@nsdl.co.in /०२२-२४९९४५५३.

स्थळ : मुंबई तारीख: ५ सप्टेंबर, २०२०

गॅलेक्सी क्लाऊड किचन्स लिमिटेड

मीआयएन : I 15100MH1981PI C024988

नोंदणीकत कार्यालय: आयलेट हाऊस. एम. एस. पटेल कम्पाऊंड. शाह इंडस्टियल इस्टेटच्या समोर. साकी - विहार, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०७२.

(सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयादारे जार्र र्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० ई - मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. सर्व सभासदांना सचित करण्यात येत आहे की :

परोक्ष ई-मतदान कालावधी शनिवार, दि. २६.०९.२०२० रोजी स. ९.०० वाजता सरू होईल सोमवार, दि. २८.०९.२०२० रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. एनएसडीएलद्वारे तत्पश्चात परोक्ष ई-

मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल.

एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २२.०९.२०२० रोजीनसा भागधारक असल्यास सदर व्यक्ती एजीएमच्या सूचनेत तसेच एनएसडीएलची वेबसाइट https://www evoting.nsdl.com. वरील परोक्ष ई-मतदानाकरिताचे निर्देश व प्रक्रियेचे पालन करून आपली मते देऊ

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी सभासद/लाभार्थी मालकांनी एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे ई-मेल पाठवून वा १८००-२२२-९९० वर संपर्क साधाव

एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासदही व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमम . उपस्थित राहू शकतील/सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

बी) निर्धारित अंतिम तारखेनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदाचे र्राजस्टरा वा लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध् नोंद्र असेल अशा व्यक्ती परोक्ष ई-मातदानाद्वारे तसेच एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असतील.

मध्ये) प्रक्रिया व निर्देश तसेच वार्षिक अहवाल २०१९-२० यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आलं

तुम्ही तुमचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसल्यास ई-मतदानाकरिता लॉग इन तपशीर

कागदोपत्री स्वरूपातील

. स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) तपशील देऊन Csg-KYC@tsrdarashaw.com येथे संपर्क साधावा. डीमॅट कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांना संपर्क साधा व तुमच्या डीपीद्वारे

एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.con वर उपलब्ध आहे

गॅलेक्सी क्लाऊड किचन्स लिमिटेड

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई-४०० ०१६. दुरः:०७९-२२८२००१३, फॅक्सः०७९-२२८२०४७६ ई-मेलःsecretarial@refnol.com वेबसाईट:www.refnol.com

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडची ३९वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

संप्रेषण आणि सभेची नोटीस www.refnol.com कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.con वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०१९-२०२० च्या वार्षिक अहवालासह एजीएमच्य नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ईमेलद्वारे पाठविल्या गेल्या आहेत, ज्यांचे ई–मेल ७ सप्टेंबर २०२० रोजी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत आहेत. एजीएमच्या नोटिसात टीपमध्ये प्रदान केलेल्य ईमेलच्या नोंदणीसाठीच्या प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा अशी विनंती सदस्यांना केली जाते.

नियम आणि सेबी (अधिसूचनांमध्ये नमूद केलेले दायित्व व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसंडीएल) द्वारे पुरविल्या जाणाऱ्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टमद्वारे विमर्ष केले जाईल तसेच एजीएमचे आयोजन देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले

२०२० रोजी सायं.५.००वा. संपेल, त्यानंतर रिमोट ई-मतदान करण्यास परवानगी दिली जाणा

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास पात्र असतील.

नोटीस पाठविल्यानंतर शेअर्स ताब्यात घेऊन कंपनीचे सदस्य झालेली कोणतीही व्यक्ती. कट ऑफ तारखेला शेअर्स ठेवून evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून आपला लॉगिन आयडी व

अगोदर रिमोट ई–वोटिंगद्वारे मतदान करणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये हजर नोंदवले गेले असेल त्या व्यक्तीस एजीएमवर रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंग सुविधा मिळण्याच हक्क असेल.

सहभागी होण्यासाठी किंवा इलेक्टॉनिक मतदानासाठी एनएसडीएलशी १८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकतात.

पुस्तक बंद करणे:

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार २९व्या एजीएमनिमित्त २३ सप्टेंबर, २०२० ते २९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक

लिमिटेड (प्रशासन कार्यालय), ५वा मजला, ५०६ ते ५०८, अमरनाथ बिझिनेस सेंटर-५ (एबीसी-१), गाळा बिझिनेस सेंटरच्या बाजुला, सेंट झेव्हिअर्स कॉलेज कॉर्नरच्या जवळ, सी.जी. रोड, एलिसब्रिज, अहमदाबाद-३८०००६ (संपर्क क्रमांक:०७९-२६४६५१७९) (ईमेल: ahmedabad@linkintime.co.in) वर कळवू शकता.

ठिकाणः मुंबई

VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

CIN: L31401MH2007PLC171844 Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan)

Phone: 141-6667750 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

NOTICE OF BOARD MEETING

In compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, the September 14th, 2020 at 03:00 P.M. at 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018 inter alia to consider, approve and take on record Consolidated and Standalone Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended on 30th June, 2020. Further, as per Code of Conduct for trading by Insiders, under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, Trading Window for dealing in the shares of the Company for persons specified under the Code, is closed since 1st July, 2020, Wednesday onwards. The Trading Window shall remain closed upto 48 hours after the aforesaid Board Meeting i.e. upto 16th September, 2020, Wednesday (both days inclusive).

For further details investors may also refer to the website www.vetoswitchgears.com www.nseindia.com, or www.bseindia.com For Veto Switchgears and Cables Limited

सीआयएन : L99999MH1983PLC029321

मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई (महा.) - ४०० ००९.

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स

(ओएव्हीएम) मार्फत आयोजित ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची

सूचना, ई-मतदान तपशील व बुक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दि. २९

सप्टेंबर, २०२० रोजी दु. ०२.३० वा. भाग्नवे व्हिडीओ कॉन्फरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदीसहवाचन सर्क्युलर क्र. १४/२०२०

दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सर्क्युलर क्र. २०/२०२०

दिनांक ५ मे. २०२० अनपालन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (''एमसीए सर्क्यलर्स'') यांच्यादारे जारी व

सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुसार

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वार ('सेबी सर्क्युलर') जारी भागधारक यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती विना एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत समान ठिकाणी आयोजित केली आहे.

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५

च्या विनियमन ४४ अनुपालन व कंपनी कायदा. २०१३ च्या अनुच्छेद १०८ व कंपनी (व्यवस्थापन व

प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० अंतर्गत सुधारित इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ३८ व्या एजीएमच्या

ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्क

कंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

(सीडीएसएल) द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान (परोक्ष ई-मतदान) करण्याचा हक्क बजावण्याची

परोक्ष ई-मतदान सुविधा व परोक्ष ई-मतदानाचा कालावधी **शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.**

१०.०० वा भापवे सरू होत असन दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे संपेल, सदर तारीख

व वेळेपश्चात परोक्ष ई-मतदान मोड्युल सीडीएसएलद्वारे रद्द करण्यात येईल व सभासदांना तयानंततर सदर

तारीख व वेळेपश्चात ईलेक्ट्रॉनिकली मत देण्यास परवानगी नसेल. निर्धारित अंतिम तारखेनुसार मंगळवार, दि.

२२ सप्टेंबर, २०२० रोजी परोक्ष ई-मतदान वा एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर च्या माध्यमातन प्रत्याक्ष वा

डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक सभासद मतदान करता येणार नाही. सभासदांचे मतदान हक निर्धारित

एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादन केलेले असल्यास व शेअर्सधारक असल्यास पोस्टच्या

माध्यमात्न वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमधील पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरिता pinkesh@sarthakglobal.com वर विनंती पाठवून ई-मतदानाकरिता निर्धारित तारीख मंगळवार, दि. २२

ज्या सभासदांनी सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले असतील ते सभेस उपस्थित राहू

शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. सभासदांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स-कंपनीकडे

अपडेट केलेला असल्यास लॉग इन आयडी व पासवर्ड बनवण्याची प्रक्रिया एजीएमच सचनेत दिलेली आहे

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.viksit.in.com, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई

लिमिटेड www.bseindia.com व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) www

एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या संबंधात व ई-मतदानासंदर्भातील तसेच ई-मतदान प्रणालीच्या संबंधात

कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी Frequently Ask Questions (FAQs) व ई-मतदान युजर

मॅन्युअल वा हेल्प डेस्क www.evotingindia.com वरून वा सीडीएसएलवर helpdesk.

evoting@cdslindia.com वर ईमेल करावे वा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) वा श्री.

मेहबब लेखानी (०२२-२३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर संपर्क साधावा व

सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ अनुसार सुधारित सूचीत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुसार लागू

तरतूद व अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, दि. २३ सप्टेंबर

२०२० ते मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन : L51109MH1982PLC319008

नोंदणीकृत पत्ता : ७०७, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

तारीखा अनुसार कंपनीच्या इक्विटी भाग भांडवालच्या प्रदानाकरिता शेअर्सचे संपादन करण्यात येईल.

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: रूम क्र. १-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भारूच स्ट्रीट,

Place: JAIPUR

सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सप्टेंबर, २०२० रोजी लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावे

व परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान हक बजावू शकतात.

संबंधित ईलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे संपर्क साधावा.

तारखेस सभासदांच्या अहवालाकरिता हेतुकरिता बंद राहिल.

cdslindia.com वर उपलब्ध आहे

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०२.०९.२०२०

Date: September 05th, 2020

Akshay Kumar Gurnani

जाहीर नोटीस

हया जाहीर नोटीसाने सर्व लोकांना कळविण्यात येते की माझे कलाईन्ट ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन (महाराष्ट) पत्ता - केंद्रिय कार्यालय, दसरा मजला, १०९/१०, अंगप्पा नायकेन स्ट्रिट, चेन्नई-६००००१ आणि कमनराला चेंबर्स, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई४००००१ ने फ्लॅट न. ६०२ दर्शन बिल्डिंग २१ आर .डी स्ट्रीट ,फोर्ट मुंबई एकूण क्षेत्रफळ २३० फुटवर्ग आहे. खरेदीचे व्यवहार श्री सोली के. . मिस्त्री कडून विक्रीचा व्यवहार ठरला आहे. तरी सदर मिळकतीचे विक्रीबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची काही एक हरकत असल्यास ती सर्व लेखी पुरविण्याची हि नोटीस प्रसिद्ध होताच 15 दिवसांच्या आत सर्व लेखी पुराव्यासह कळवावी अन्यथा तशी कोणाचीही कोणत्याही प्रकारची काही एक हरकत नव्हती व नाही आणि असल्यास ती कायमप्रमाणे सोडून दिली आहे असे समजून विक्रीचा पुढील व्यवहार पूर्ण केला जाईल याची कृपया नोंद घ्यावी .

Public Notice SMT. MEENA BALWANT SHA a member of N.G. Palm "A" wing CHS Ltd., having ddress as: Ramdev Park Road, Mira Road E), Dist Thane, 401107, holding Flat No. \S04 in the building of the society, died on 16/02/2018.

A-Su4 In the duilloing of the society, died on G0/02/2018.

That on behalf of my client MR. AJAY BALWANT SHA the son of the deceased member and claimant of her shares and right, title and interest therein, I the under mentioned advocate hereby invite claims or objection from the heirs/s or other claimants/ objector or objector to the transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of his/her/their claims / objection for the transfer of shares and interest of the deceased member in the

objection for the transier or shares an nterest of the deceased member in the capital / property of the society, at the address given below. If no claim / objection are received within the period prescribe above, my client will be free to proceed with its claim and the society shall be free to dea with the shares and interest of the decease member in the capital / procept of the societ for the process of the society of the society with the shares and interest of the decease member in the capital / process of the society and the society of the society process pro

ember in the capital / property of the socie such manner as is provided under the B

Adv. Shaukat Ali Shaikh, Shop No.14, New Star Crystal CHS Ltd., Beside Kanakia Police Station, Mira Road (E), Dist-Thane 401107

Place: Mira Road, Date: 07/09/2020

ॲड. शैलेश के. गटलेवार ॲडव्होकेट आणि लीगल कन्सल्टंट, माजी सल्लागार सी.बि.आइ ३०१ दर्शन बिल्डींग, २१ आर.डी. स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ संपर्कः ८२९१२०९११६ स्थान : मुंबई दिनांक : ०७-०९-२०२०

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन : L63010MH1994PLC077890 नोंदणीकृत कार्यालय : श्रीजी कृपा, प्लॉट नं. १०७, सेक्टर नं. १९ सी, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०५.

दूरध्वनी : ०२२-४०७४६६६६/४०७४६६०० वेबसाइट : www.shreejitranslogistics.com ई-मेल : info@shreejitransport.com

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर व ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची २**६ वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ४.३० वाजता २६ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

विद्यमान कोव्हिंड - १९महामारीच्या स्थितीचा विचार करता, कंपन्या कायदा ('कायदा') च्या लागू तरतुदी तसेच त्याअंतर्गत संस्थापितनियम, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या तरतुदी व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक दि. ०५ मे,२०२० सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक दि. ०८ एप्रिल, २०२० व दि.१३ एप्रिल, २०२० (एकत्रितरीत्या 'एमसीए परिपत्रके') सहवाचन सेबी द्वारे जारी परिपत्रक दि. १२ मे.२०२० ('सेबी परिपत्रक') यांच्या अनुपालनांतर्गत एजीएम व्हीसी/ओएव्हीए च्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना २६ व्या एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांच्य इलेक्ट्रॉनिक प्रतींची पाठवणी दि. ०५ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सदर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.shreejitranslogistics.com</u> वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध असेल.

प्रभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक बंद करण्यासंदर्भात

_{गयद्याचे} अनुच्छेद ९१ सहवाचन त्यांअंतर्गत संस्थापित नियम तसेच सूची विनियमनांच्या विनियमन ४२ अंतर्गत एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स **मंगळवार, दि. २२ सप्टेंबर,** २०२० ते मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० दरम्यान बंद राहतील

एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत.

र्द-मतदानाची माहिती : जयद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या(व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० तसेच सूची विनियमनांच्या विनियमन ४४ अंतर्गत सर्व सभासदांना एजीएमच्या सचनेत विहित सर्व विषयांसंदर्भात एजीएमपर्व परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची नेमणक केली आहे. परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान ई-मतदानाची विस्तत प्रक्रिहरया व निर्देश

... प्रोक्ष ई-मतदानाचा कालावधी **प्रानिवार दि २६ सप्टेंबर २०२० ग्रेजी स** ९०० **वाजता** सरू होईल व सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. तत्पश्चात एनएसडीएलद्वारे परोक्ष ई-तदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या, व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मतदान न करणाऱ्या सभासदांकरिता एनएसडीएल पोर्टलच्या माध्यमातून ई–मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात **मंगळवार. दि. २२ सप्टेंबर. २०२०** रोजीनसार भागधारक सल्यास सदर व्यक्ती ई-मतदान सुविधेद्वारे मत देऊ शकेल. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर . वा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्या व्यक्तीच केवळ परोक्ष ई–मतदान किंवा एजीएमदरम्यान ई–मतदानाद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

ई-मेल आयडीज् नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप :

कंपनीच्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज् नोंदणीकृत/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे कृपया ते नोंदणीकृत/अद्ययावत करावेत.

ई–मतदानासंदर्भात सभासदांना काही शंका वा प्रश्न असल्यास त्यांनी <u>www.evoting.nsdl.com</u> . च्या डाऊनलोड सेक्शन वर उपलब्ध सभासदांकरिताचे फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेशन्स (''एफएक्यूज'') व सभासदांकरिताचे ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९० वर संपर्क साधावा किंव कु. सोनी सिंग वा श्री. अनुभव सक्सेना यांना <u>evoting.nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवावी.

श्रीजी टान्सलॉजिस्टिक्स लिमिटेड करिता सही/-चंदा कनोजिय कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२०

IM+ CAPITALS LIMITED

Registered Office: 817, Antriksh Bhawan, Kasturba Gandhi Marg, New Delhi, Delhi – 110001, India, CIN: L74140DL1991PLC340407 | Phone: 011 42838332 Email Id: imcapitalslimited@gmail.com | Website: www.imcapitals.com

Recommendations of the Committee of Independent Directors (constituted by the Board of Directors of IM+ Capitals Limited, hereinafter referred to as "IDC") on the Open Offer("Offer") made by Mr. Rakesh Kumar Singhal ("Acquirer 1"), Mr. Vishal Singhal ("Acquirer 2") and Tirupati Containers Pvt Ltd ("Acquirer 3") (hereinafter collectively called 'Acquirers") along with Mrs. Kusum Singhal ("PAC 1") and Ms. Tanya Singhal ("PAC 2") (hereinafter collectively called "PAC")to the Public Shareholders of IM+ Capitals Limited ("Target Company" or "TC") under Regulation 26(7) of

Date	September 05, 2020
Name of the Target Company (TC)	IM+ Capitals Limited
Details of the Offer pertaining to the TC	Offer is being made by the Acquirers and PACs for the acquisition of upt 9,10,415 fully paid-up equity shares of face value Rs. 10/- each, "Offe Shares") representing 26.00% of the total equity and voting share capital of th TC at a price of Rs. 25.00 (Rupees Twenty-Five only) per Equity Share (the "Offe Price"), payable in cash in terms of Regulation 3(1) and Regulation 4 of the SEt (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011. Public Announcement dated June 05, 2020 ("the PA"), the Detailed Publi Statement dated June 11, 2020 ("the DPS"), Draft Letter of Offer dated June 18, 2020 ("the Letter of Offer dated September 02, 2020 ("the LoF" (PA, DPS, DLoF and LoF collectively referred to as Offer Documents) issued b Khambatta Securities Limited, the Manager to the Open Offer ("the Manager") o behalf of the Acquirers and PACs.

Name of the Acquirer(s) and the Person Acting in Concert (PAC) with the **PACs**

Mr. Rakesh Kumar Singhal ("Acquirer 1") Mr. Vishal Singhal ("Acquirer 2") and Tirupati Containers Pvt Ltd ("Acquirer 3")

1. Mrs. Kusum Singhal ("PAC 1") and Ms. Tanya Singhal ("PAC 2")

Khambatta Securities Limited C-42, South Extension Part-II, New Delhi - 110049, India Tel: 011 4164 5051

eMail: vinay@khambattasecurities.com

Website: www.khambattasecurities.com Contact Person: Mr. Vipin Aggarwal and Mr. Vinay Pareek

SEBI Registration No.: INM 000011914 . Mr. Rahul Chaudhary (Chairperson of the Committee)

(Director, Equity Shares owned, any other contact/relationship), if any

Name of the Manager to the Offer

Members of the Committee of

. Mr. Akshay Parmar (Member of the Committee) DC members are Independent Directors on the Board of the TC. None of the IDC members hold any equity shares or other securities or has entered into any other contract/relationship with the TC except as directors on the board of the TC and is chairperson/member of the Board Committees. None of the IDC members has traded in Equity Shares/other securities of the TC

Trading in the Equity Shares/other Securities of the TC by IDC Members

during the period of 12 months prior to the date of Public Announcement dated 5 June 2020 and till the date of this recommendation. None of the IDC Members: IDC Member's relationship with the is a director of the Acquirer or PACs; Acquirers (Director, Equity Shares owned, holds any equity/other securities in the Acquirer or PACs or;

any other contact/relationship), if any Trading in the Equity Shares/other Members

iii) has any other contracts/relationship with the Acquirer or PACs None of the members of the IDC has traded in Equity Shares/other securities

securities Shares of Acquirer by IDC of 'Acquirer 3' during the period of 12 months prior to the date of Public Announcement dated 05 June 2020 and till the date of this recommendation. The IDC believes that the Offer is in compliance with the requirements of the Recommendation on the Open Offer, as to

whether the offer is fair and reasonable

Takeover Regulations and is fair and reasonable. However, the shareholders should independently evaluate the Offer and take informed decision. IDC has perused the PA, DPS, DLoF, LoF issued in relation to the Open Offer by ne Manager to the Offeron behalf of the Acquirers& PACs, and particularly noted

i) the equity shares of the Target Company are frequently traded in terms of Regulation 2(1)(j) of the Takeover Regulations.

the volume weighted average market price per Equity Shares for a period of 60 (sixty) trading days immediately preceding the date of the PA as traded on the BSE Limited ("BSE") during such period and such shares being frequently traded is Rs. 21.31.

ii) the volume-weighted average price paid or payable for any acquisition. whether by the Acquirers or by PACs, during the fifty-two weeks immediately preceding the date of the PA is Rs. 22.34. the highest price paid or payable for any acquisition, whether by the Acquirers

Summary of reasons for recommendation

or by PAC, during the twenty-six weeks immediately preceding the date of the PA is Rs. 22.90. the highest negotiable price per Equity Share of the Target Company for any acquisition under an agreement attracting the obligation to make of PA of

an Open Offer i.e. the price per share under the Share Purchase Agreement is Rs. 25.00. Based on the above, the IDC is of an opinion that the Offer Price of Rs. 25.00 per

Equity Shares is in compliance with the SEBI (SAST) Regulations and hence is fair and reasonable. The Public shareholders of the Target Company are, however, advised to

independently evaluate the open offer and take informed decision whether or not to tender their shares in the Open offer. The statement of recommendations will also be available on the website of the

Target Company at www.imcapitals.com.

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this

statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the TC under the SEBI (SAST) Regulations. For and on behalf of the Committee of Independent Directors of

> **Rahul Chaudhary** Chairperson of the IDC

Place: New Delhi Date: September 05, 2020

दूर. क्र. : ०२२६७४७२११७ वेबसाइट : <u>www.authum.com</u> ई-मेल : <u>authuminvest@gmail.com</u> ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजरची सूचना व ई-मतदानाची माहिती याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या (''कायदा'') लागू तरतुदी व

मंडळाच्या आदेशान्वये

रघनंदन खंडेलवाल

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००४०१११३

सही/-

विकसित इंजिनीअरिंग लिमिटेडकरिता

याअंतर्गत संस्थापित नियम, सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम न, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, दि. १३.०४.२०२० व दि. दि. ०५.०५.२०२० (''एमसीए परिपत्रके'') व भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (''सेबी'') यांच्याद्वारे जारी परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० यांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या भागधारकांची ३८ (अडतीस) वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. ३०.०९.२०२० रोजी दु. ४.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे, जी सूचना भागधारकांना वेगळी पाठवण्यात आली आहे तसेच ती कंपनीची वेबसाइट <u>www.authum.com</u> वर व कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस

लिमिटेड (सीडीएसएल)ची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वरही उपलब्ध आहे. . कंपन्या कायदा, २०१३चे अनुच्छेद ९१ तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे अशीही सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २४.०९.२०२०ते बुधवार, दि. ३०.०९.२०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीची वेबसाइट www.authum.com वर प्रदर्शित करण्यात आला असून तेथे उपलब्ध आहे. सदर दस्तावेज

कंपन्या कायदा. २०१३ चे अनच्छेद १०८ च्या तरतदी व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० व सेबी सूची विनियमनांच्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या सभासदान सेंट्रल डिपॉझिटरी सीक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल)च्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून सूचनेत विहित सर्व विषयांवर परोक्ष ईमतदान सुविधेच्या माध्यमातून आपली मते देऊ शकतील. सूचना सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वरही उपलब्ध आहे. कायद्याअंतर्गत तपशील

नोंद दिनांक दि. २८.०८.२०२० रोजीनसार कंपनीच्या भागदारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व अन्य दस्तावेजांची पाठवणी कंपनीने दि. ०५.०९.२०२० रोजी पूर्ण केली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २७.०९.२०२० रोजी (स. ९.०० वा.)

सुरू होईल व मंगळवार, दि. २९.०९.२०२० रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल. परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून संचालक मंडळाने श्री. मयांक अरोरा - मे. मयांक अरोरा ॲन्ड कं. चे प्रोप्रायटर, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे.

पात्र भागधारक असतील अशा व्यक्तींनी सीडीएसएल यांना त्यांचा ई-मेल आयडी helpdesk. evoting@cdslindia.com येथे संपर्क साधावा. परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिल्यानंतरही सभासद सर्वसाधारण सभेत सहभाग घेऊ शकतील

सचनेच्या पाठवणीपश्चात ज्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व सभासद

बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २३.०९.२०२० रोजीनुसार

परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मत देता येणार नाही. फ) निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्या आलेल्यालाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्ती केवळ परोक्ष ई-मतदान

सुविधा प्राप्त करण्यास तसेच सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करण्यास पात्र असेल

एजीएममध्ये उपस्थिती तसेच ई-मतदान प्रणालीसंदर्भात काही तक्रारी वा प्रश्न असल्यास तुम्ही <u>www.evotingindia.com</u> च्या help section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) d evoting user manual वाचू शकता helpdesk. evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) वा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) यांना संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मतदानाशी संबंधित सर्वतक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ यांना पाठवाच्यात किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.</u>

com येथे ई-मेल करावा वा ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा एच) सर्व पत्रव्यवहार वेळेत प्राप्त करण्यासाठी कृपया आयडी कंपनी/तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत तुमचा ई-मेल आयडी अद्ययावत ठेवा.

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड करिता सही/-

हितेश वोर

Details of Independent Advisors, if any

Any other matter to be highlighted

IM+ CapitalsLimited

DIN:07871105

दिनांकः ०७.०९.२०२०

्यू - .. सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदाची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही व्हिडिओ

केमटेक इंडस्ट्रियल वाल्वस लिमिटेड सीआययेनः एल२९२९९एमएच१९९७पीएलसी१०५१०८ नोंदणी कार्यालयः १०५ हिरानंदानी इंडस्ट्रियल इस्टेट, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन समीर,

कांजूरमार्ग पश्चिम, मुंबई – ४०००७८ दूर.क्र. : ०२२२५८३९५००

सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासत राजस्टर आणि शेअर हस्तान्तर पुस्तके ही कंपनीच्या २४ व्या एजीएम करीता २३ सप्टेंबर, २०२० पासून २९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंध राहील.

र) कंपनीच्या २४ व्या एजीएमच्या दिनांक २९ सप्टेंबर,२०२० रोजीच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजाच्या सर्व बाबींचा

डी) दूरस्थ ई – मतदानाचा कालावधी शनिवार, २६ सप्टेंबर ,२०२० रोजी सकाळी ९.०० वा . (भा .प्र. वे) सुरु होईल आणि

ई) ज्या सभासदांसाठी इलेक्ट्रोनिकली त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजार राहू शकतात. परंतु एजीएम मध्ये एफ) ज्या तारखेला सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा ठेवीदारांनी ठेवलेलया तारखेस ठेवलेलया फायद्याच्या मालकांच्य

जी) सभासदांना कंपनीच्या एजीएमकरिता इव्हीईएन निवडून आणि त्यांचे दूरस्थ ई-मतदान लॉगईन क्रेडेन्शियल

एच) ज्या सदस्यांनी २६ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० दरम्यान मतदान केले नाही ते एजीएम तासात कंपनीच्या २४

४५४५) यांची स्क्रूटनिझर म्हणून नियुक्ती केली आहे. काही शंका असल्यास, आपण भागधारकांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफण्क्य) आणि

केमटेक इंडस्ट्रियल वाल्वस लिमिटेडच्या साठी **श्वेता नागपाल** (कंपनी सेक्रेटरी)

ई-मेल: investors@galaxycloudkitchens.in वेबसाइट: www.galaxycloudkitchens.in 3८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

परिपत्रक क्र. २०/२०२० दि. ०५.०५.२०२० सहवाचन सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ तसेच सेबी परिपत्रक दि. १२.०५.२०२० यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, दि. २९.०९.२०२० रोजी स. ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत,वेळोवेळी सुधारित तसेच सूची विनियमनांच्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या सर्व सभासदांना नॅशनल डिपॉझिटरी -मर्व्हिसेस लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून (''परोक्ष ई–मतदान''

एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मतदानाद्वारे विचारविनिमय करण्या

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वा एजीएममध्ये मतदानाकरिताच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख दि

शकतील. सभासदांनी नोंद घ्यावा की :

ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले असतील अशा व्यक्तींना ३८ र्व एजीएम आयोजित करणारी सूचना, ई-मतदानाकरिताची व ३८ व्या एजीएममध्ये (एजीएमपूर्वी व एजीएम

प्राप्त करण्यासाठी खालील निर्देशांचे पालन करावे : कृपया कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट टीएसआर दाराशॉ कन्सल्टंट्स प्रायव्हेट ्रिमिटेड यांना ई-मेल नोंदणीकरणासाठी फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील बाजूची) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित

-ल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डीमॅट खात्यामध नूचनेसमवेत वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.galaxycloudkitchens.in वर तसेच स्टॉक

दिनांक: ०५.०९.२०२०

सीआयएनः एल २४२०० एम एच १९८० पी एल सी ०२३५०७

(व्हीसो)/अर्न्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएँम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष . करण्याकरिता होईल.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ आणि त्यानुसार वेळोवेळी सुधारित केल्यानुसार संबंधित

रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि आणि २८ सप्टेंबर,

कट ऑफ तारीख (रेकॉर्ड डेट) अर्थात मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी, प्रत्यक्ष किंवा डिमॅर स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य फक्त एजीएमच्या सूचनेत सर्व व्यवसायांवर

पासवर्ड मिळव् शकतो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल (ई-मतदान). एजीएम राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये

ज्या सदस्यांना एजीएमपुर्वी किंवा दरम्यान सहाय्यता पाहिजे असेल ते व्हीसीमार्फत एजीएममध्ये

सदस्यांना त्यांचे सर्व पत्रव्यवहार रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट-मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरित सही / बिलाल टोपीया

कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक: ०५.०९.२०२०